

## महाराष्ट्र विधानसभा

पहिले अधिवेशन, २०१७

### अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

शहाड (जि.ठाणे) येथील कुमार लॉनमध्ये खाजगी  
मद्य पार्टीस सुरु असल्याबाबत

- (१) ८६१८ (०७-०४-२०१५). श्रीमती ज्योती कलानी (उल्हासनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) ठाणे जिल्ह्यातील कल्याण-मुरबाड रोड, शहाड येथील हरमन मोता या कंपनीच्या जागेवरील कुमार लॉनमध्ये मद्य पार्टीस व स्पीकर व डी.जे. याचा कर्कश आवाज इ.मुळे शाळा, मस्जिद, मंदिरातील जनतेला अतिशय त्रास होत आहे, तसेच सदरच्या मद्यपार्टीसाठी येणारे लोक लॉनच्या आजूबाजूच्या महिलांशी अशिल्ल वागणुक करतात, याबाबतच्या नागरीकांझून तक्रारी होत आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-१२-२०१६) : (१) हे खरे नाही.

हरमन मोता या कंपनीच्या जागेवर कोणताही अनुचित प्रकार झालेला नाही व याप्रकरणी कोणतीही तक्रार जवळपासचे नागरिकांनी केलेली नाही.

तसेच सदर ठिकाणी उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत बिट मार्शल क्र.१ चे पोलीस कर्मचारी गस्त करीत असतात.

- (२) तक्रार प्राप्त नसल्याने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**भिवंडी (जि.ठाणे) बसस्थानकांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल फोन,  
पाकिटमार करणारी टोळी कार्यरत असल्याबाबत**

(२) १२९०८ (०८-०३-२०१५). श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भिवंडी (जि.ठाणे) बसस्थानकांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल फोन, पाकिटमार करणारी टोळी कार्यरत असल्याबाबतच्या माहे जानेवारी, २०१५ च्या सुमारास अनेक तक्रारी पोलीसांकडे आल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या तक्रारीच्या अनुषंगाने कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-१२-२०१६) : (१) व (२) ठाणे पोलीस आयुक्त परिसरातील परिमंडळ-२ भिवंडी मधील निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दितील बस स्थानकातून जानेवारी २०१५ च्या सुमारास प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल फोन व पाकीटमार करणारी टोळी कार्यरत असलेबाबत तक्रारी अथवा अर्ज प्राप्त नसून प्रवाशांचे मोबाईल फोन पाकीटमार करणारी टोळी कार्यरत असल्याचे निदर्शनास आलेले नाही.

निजामपूर पो.स्टे.येथे याप्रकरणी ०६ तक्रारी प्राप्त झाल्याने सदर तक्रारींचे अनुषंगाने ०६ गुन्हे दाखल आहे. त्यापैकी दोन गुन्हेयांमध्ये प्रत्येकी एक-एक आरोपी अटक केलेला आहे.

उपरोक्त प्रकरणी बसस्थानकात नियमित दिवसा व रात्री पोलीस अंमलदार नेमण्यात येतात. तसेच बीट मार्शल व पेट्रोलिंग मोबाईल सदर ठिकाणी गस्त घालत असतात.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**वसई-विरार-नालासोपारा (जि.ठाणे) परिसरात चड्डी-बनियन गॅंगची दहशत असल्याबाबत**

(३) २८२२८ (२१-०१-२०१६). श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वसई-विरार-नालासोपारा (जि.ठाणे) येथील परिसरात चड्डी-बनियन गॅंगची दहशत असून या गॅंगने दिनांक २ ऑगस्ट, २०१५ वा त्या दरम्यान वसई पूर्व सेक्टर ८ मधील ट्रिनिटी गार्डन, व्हिजन हाईट, इंदूरम या तीन इमारती मध्ये दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लूटला असल्याचे दिनांक ४ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर घटनांमुळे नागरीकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-१२-२०१६) :** (१) ट्रिनिटी गार्डन सोसायटी मध्ये प्रवेश करून एकूण ६५,००० रु. किमतीचे सोन्याचांदीचे दागिने दरोडा टाकून चोरून नेले होते. तसेच व्हिजन हाईट्रस मधील फ्लॅटची कडी तोडून चोरीचा प्रयत्न झाला होता. परंतु सदरचा फ्लॅट रिकामा असल्याने कोणतेही सामान चोरीला गेले नव्हते. तसेच इंद्रपुरम बिल्डींगचा वॉचमन यास चोरट्यांनी हातपाय बांधून चोरी प्रयत्न करत असताना नागरिकांनी आरडाओरड केल्याने चोर पळून गेले.

प्रस्तुत प्रकरणी तुळीज पो.स्टे.येथे गु.र.क्र.३५२/१५ भादंविस कलम ३९५ प्रमाणे दिनांक ०२.०८.२०१५ रोजी गुन्हा दाखल आहे.

तसेच विराट नगर, विरार (प) येथील ए/००३ लविसा अपार्टमेन्ट मध्ये चोरट्यांनी प्रवेश करून कपाटातील तिजोरीतील २,६५,०००/- रु. किमतीचे दागिने चोरून नेले. याबाबत विरार पो.स्टे. येथे गु.र.क्र. ५४५/२०१५ भादंविस कलम ३९५ अन्वये गुन्हा दाखल आहे.

(२) सदर घटना घडल्यानंतर आवश्यक तो पालीस बंदोबस्त व पोलीस पेट्रोलिंग नेमण्यात आलेली आहे. तसेच सदर बिटमधील कर्मचारी व अधिकारी हे दिवसा व रात्री गस्त घालत आहेत. सदर ठिकाणी सध्या कोणतेही भीतीचे वातावरण नाही.

(३) तुळीज पो.स्टे. येथे दाखल उपरोक्त गुन्हा अ समरीकरीता वसई न्यायालयात मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. तसेच विरार पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा तपासाधीन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

#### मुंबईतील गोपाळ शेट्ये यांना विनाकारण ७ वर्षे शिक्षा भोगावी लागल्याबाबत

**(४) २९६८३ (२१-०१-२०१६). श्री.नितेश राणे (कणकवली) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईत घाटकोपर रेल्वे स्थानकात तरुणीवर दिनांक १९ जुलै, २००९ रोजी झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपीच्या नामसाधर्म्यामुळे अडकल्याने व पोलीसांच्या तपासकामातील त्रुटीमुळे श्री. गोपाळ शेट्ये यांना विनाकारण ७ वर्षे शिक्षा भोगावी लागली असून या गुन्ह्यातून उच्च न्यायालयाने शेट्ये यांची निर्दोष मुक्तता केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शेट्ये यांना भोगावा लागलेला मनस्ताप, त्यांच्या कुटूंबाची झालेली वाताहत आणि समाजात झालेली बदनामी भरून निघण्यासाठी व या प्रकरणात विनाकारण त्यांचा बळी दिलेल्या पोलीसांना शिक्षा होण्यासाठी त्यांनी आज्ञाद मैदानात उपोषण करून मा.मुख्यमंत्र्यांकडे न्याय देण्याची विनंती केली होती, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने शेट्ये यांना न्याय देण्यासाठी कोणती विशेष कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२७-१२-२०१६) :** (१) व (२) हे खरे आहे.

सदरहू खोट्या बलात्कराच्या गुन्ह्याप्रकरणी श्री.शेट्ये यांना मा.उच्च न्यायालयाने दोषमुक्त केलेले होते. त्यामुळे त्यांचे संसार उध्वस्त झाल्यामुळे राहण्यासाठी घर व आर्थिक नुकसान भरपाई मिळावी इ.मागण्यासाठी उपोषणास बसले होते.

मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळण्याबाबत त्यांनी विनंती केली होती. तथापि, सदर प्रयोजनाकरीता मदत अनुज्ञेय नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**वाडा तालुक्यातील (जि.पालघर) शहर व ग्रामीण भागात गुन्ह्याचे प्रमाण वाढल्याबाबत**

**(५) ३६६३७ (२१-०१-२०१६). श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वाडा तालुक्यातील (जि.पालघर) शहर व ग्रामीण भागात गुन्ह्याचे प्रमाण वाढले असून तेथील पोलिस चौक्याही बंद अवस्थेत असल्याने तसेच तेथील पोलिस अधिकारी कर्तव्यात कसूर करित असल्याबाबत श्री. प्रकाश पाटील, वाडा तालुका प्रमुख यांनी याबाबत तक्रार करताच तेथील श्री. हजार, पोलिस निरीक्षक व श्री. जी. आर.पाटील, पोलिस उपनिरीक्षक यांनी अर्वाच्च भाषेत जातीवाचक शिवीगाळ केल्याबाबत चौकशी करण्याबाबत लोकप्रतिनिधी भिवंडी पूर्व यांनी दिनांक २० जुलै, २०१५ रोजी वा त्यासुमारास लेखी निवदेनाद्वारे मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच वाडा तालुक्यात गुन्ह्याच्या प्रमाणात वाढ झालेली असून पोलिस अधिकारी व कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांशी गैरवर्तणूक करित असल्याबाबतच्या अनेक तक्रारी तेथील जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य व स्थानिक ग्रामपंचायत यांनी शासनाकडे करून श्री. संजय हजार, पोलिस निरीक्षक व श्री. जी.आर.पाटील, पोलिस उपनिरीक्षक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच संबंधित प्रकरणाबाबत मा. गृहराज्यमंत्री यांनी कोकण पोलिस आयुक्त यांना चौकशीचे आदेश माहे जुलै, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान दिले असून संबंधित प्रकरणावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-१२-२०१६) :** (१), (२) व (३) श्री.शांताराम तुकाराम मोरे, वि.स.स. (भिवंडी ग्रामीण), मतदार संघ व रुपेश लक्ष्मण मात्रे, आमदार भिवंडी पूर्व यांनी दिनांक १५.०७.२०१५ रोजी मा.राज्यमंत्री, गृह (ग्रामीण), सार्वजनिक आरोग्य, कृषी व फलोत्पादन, पणन आणि पर्यटन यांच्याकडून निवेदन दिलेले होते. त्यामध्ये पोडनि /श्री.पाटील नेमणुकवाडा पो.स्टे. यांनी वाडा तालुका प्रमुख श्री.प्रकाश पाटील हे पोलीस ठाण्यामध्ये गेले असता शिवीगाळ करून पोलीस ठाण्यामधून ताबडतोब चालते व्हा असे सांगितले. पोडनि /श्री.पाटील यांच्या उध्दट वर्तणुक व एकतर्फी निर्णय घेणे याबाबतची दखल घेऊन कारवाई करणेबाबत नमूद होते.

मा.राज्यमंत्री, गृह (ग्रामीण), यांनी दिनांक १५.०७.२०१५ रोजी सखोल चौकशी करून कारवाई करावी व अहवाल सादर करावा असे निर्देश दिलेले होते त्यानुसार सदर प्रकरणाची सविस्तर चौकशी अप्पर पोलीस अधिक्षक, पालघर यांना केलेली असून पोलीस अधिक्षक, पालघर यांनी अहवाल सादर केलेला आहे.

एकंदरीत अर्ज चौकशीमध्ये श्री.प्रकाश पाटील हे अदखलपात्र गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी पोलीस ठाणेत गेले असता त्यांचा पोउनि /श्री.पाटील यांच्याशी वाद झाला होता व त्यामुळे त्यांनी सदरचा अर्ज केला होता असे दिसून येते. तरी घडलेल्या घटनेवरून पोउनि /श्री.पाटील यांना जनतेशी सौजन्याने वागण्याची समज देण्यात आलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**भुसावळ शहरालगतच्या कंडारी गावातील स्व.विजयाबाई शंकरलाल न्याती गल्स  
हायस्कूलमधील आयसीटी लॅबमधून साहित्य चोरीला गेल्याबाबत**

(६) ४०११७ (२०-०५-२०१६). श्री.गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भुसावळ शहरालगतच्या कंडारी गावातील स्व.विजयाबाई शंकरलाल न्याती गल्स हायस्कूलमधील आयसीटी लॅबमधून दिनांक २३ डिसेंबर, २०१५ रोजी च्या सुमारास सुमारे दोन लाख ३२ हजारांचा साहित्य चोरीला गेला असतांना शहर पोलिसांनी केवळ ८० हजार रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याची नोंद केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, चौकशीनुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१७-११-२०१६) : (१) सदर शाळेतील मुख्याध्यापिका यांनी, अज्ञात चोरट्यांनी शाळेतील लॅबचे कुलूप तोडून २ सर्वर सेट, ७ मॉनिटर, २ एन कॅम्प्युटींग सेट, ५ कि बोर्ड सेट, ६ माऊस, १ स्पीकर सेट, असे एकूण ८०,३००/- रु. किंमतीचे साहित्य चोरीला गेल्याची तक्रार दिल्याने भुसावळ शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १०२/२०१५ भां.द.वि. कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

(२) गुन्ह्याच्या तपासात घटनास्थळाचा पंचनामा करून एकूण १० साक्षीदार तपासले आहेत. तसेच संशयीतांच्या घरझडत्या घेण्यात आल्या असून अभिलेखावरील गुन्हेगार तपासण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे संगणक साहित्य खरेदी-विक्री करणारे यांना नोटीस देवून आरोपींचा शोध घेण्यात आला आहे. परंतु सर्वतोपरी माध्यमातून शोध घेवूनही सदर गुन्हा उघडकीस न आल्याने गुन्ह्याची अ वर्गात समरी नमूद होणेकामी अहवाल मा. न्यायालयात पाठविण्यात आला आहे.

(३) विलंब झालेला नाही.

**राज्य पोलीस दलाच्या मोटार परिवहन विभागात फौजदारांच्या सरळसेवा व खात्यांतर्गत पदोन्नतीने भरावयाच्या जागांमध्ये सन २००९ मध्ये झालेली अनियमितता**

(७) ४०३४१ (२०-०६-२०१६). श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य पोलीस दलाच्या मोटार परिवहन विभागात फौजदारांच्या सरळसेवा व खात्यांतर्गत पदोन्नतीने भरावयाच्या ७२ जागांमध्ये अनियमितता आढळल्याने दिनांक २ डिसेंबर, २००९ रोजी रितसर तक्रार दाखल झाल्याने तत्कालीन गृहमंत्री महोदयांनी चौकशीचे आदेश दिले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दिनांक १३ एप्रिल, २०१० रोजी डॉ. माधव सानप यांनी चौकशी अहवाल तत्कालीन महानिरीक्षक (आस्थापना) यांना सादर केला, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर चौकशीच्या अनुषंगाने दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-११-२०१६) : (१) होय.

(२) होय.

(३) व (४) सदरचे प्रकरण मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे क्रिमीनल पीआयएल एसटी-७७/२०१४ अन्वये दाखल असून, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

**राज्यात जातीय हिंसाचाराच्या ९७ घटना घडल्याबाबत**

(८) ४२३१७ (१७-०५-२०१६). श्री.पृथ्वीराज चव्हाण (कराड दक्षिण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.संग्राम थोपटे (भोर), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल), श्री.शिरीषदादा चौधरी (अमळनेर), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात जातीय हिंसाचाराच्या ९७ घटना घडल्या असल्याचे दिनांक २ डिसेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर घटना रोखण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेन्द्र फडणवीस (२४-११-२०१६) :** (१) हे खरे नाही.

(२) जातीय दंगली रोखण्यासाठी अतिसंवेदनशील व संवेदनशील ठिकाणी जातीय सलोखा राखण्यासाठी शांतता समिती, मोहल्ला समिती, पोलीस मित्र समितीच्या बैठका घेण्यात येतात. विविध समाजाचे सण, उत्सवाच्या कार्यक्रमात परिपत्रके व बिनतारी संदेशाद्वारे पोलीस घटक प्रमुखांना सूचना दिल्या जातात. तसेच जातीय दंगल आटोक्यात आणण्यासाठी सर्व संबंधितांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**वाळकेश्वर, मलबार हिल (मुंबई) येथील मे.लेयर एक्सपोर्ट प्रा.लि.या विकासकाशी आर्थिक हातमिळवणी करून गैरव्यवहार व भ्रष्टाचार करण्यात आल्याबाबत**

**(९) ४४४५२ (१७-०५-२०१६). श्री.शरददादा सोनावणे (जुन्नर), श्री.सरदार तारासिंह (मुंबई) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वाळकेश्वर, मलबार हिल (मुंबई) विभागातील २२० जकिसन निवास, प्लॉट नं.११४ (भाग ई) या जागेचा विकास करणाऱ्या मे.लेयर एक्सपोर्ट प्रा.लि.या विकासकाशी आर्थिक हातमिळवणी करून गैरव्यवहार व भ्रष्टाचार केल्याप्रकरणी लोकायुक्तांच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तत्कालिन प्रधान सचिव सिताराम कुंटे, तत्कालिन उपसचिव दिलीप शिंदे, अवर सचिव डॉ.भोगले, डॉ.श्रीकांत पुलकुंडवार यांची चौकशी सुरु केल्याचे माहे डिसेंबर, २०१५ च्या पहिल्या आठवड्यात वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, तत्कालिन विरोधी पक्षनेते, विधान परिषद यांनी दिनांक ६ जानेवारी, २०११ रोजी या सर्व प्रकाराची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी करून तपास पूर्ण होईपर्यंत ईमारत म्हाडाने ताब्यात घ्यावी, ओ.सी.रद्द करावी तसेच संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी लेखी मागणी करूनही गत चार ते पाच वर्षे संबंधीत दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कोणतीही कारवाई न करण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत,

(३) तसेच लोकायुक्तांकडे झालेल्या सुनावणीत दोषी आढळल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी कोणत्या प्रमुख कारणांवरून सुरु केली आहे,

(४) तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरु केलेली चौकशी पूर्ण झाली आहे काय, असल्यास, त्यामध्ये दोषी आढळलेल्या व्यक्तींविरुद्ध काय कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

**श्री. देवेन्द्र फडणवीस (२९-१२-२०१६) :** (१), (२) व (३) हे खरे नाही. तथापि तत्कालिन विरोधी पक्ष नेते, विधानपरिषद यांचे दि.६ जानेवारी, २०११ चे पत्र गृहनिर्माण विभागास प्राप्त झाले असून त्यातील मुद्द्यांच्या अनुषंगाने उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा यांनी सविस्तर अभिप्राय तत्कालिन विरोधी पक्षनेता, विधानपरिषद यांना दि.१५.०२.२०११ च्या

पत्रान्वये उपलब्ध करून दिले आहेत. या प्रकरणी जबाबदार असलेल्या उपअभियंता यांचेविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करून त्यांची एक वेतनवाढ दोन वर्षांच्या कालावधीकरीता रोखण्यात आली आहे.

(४) व (५) अर्जदार अॅड श्री.महेंद्र जैन यांनी त्यांचे अशिलाच्या वतीने केलेल्या दि.०६.०६.११ च्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने याप्रकरणांची उघड चौकशी करण्यास दि.१८.११.२०११ च्या पत्रान्वये परवागनी देण्यात आली आहे. सदर चौकशी अद्याप सुरु आहे.

**पाटोदा (जि.बीड) पोलीस ठाण्यात संगणकीय तक्रार नोंदणीसाठी  
तांत्रिक कर्मचारी उपलब्ध करण्याबाबत**

(१०) ४४९६० (१७-०५-२०१६). अॅड.भीमराव धोंडे (आष्टी), श्री.लक्ष्मण पवार (गेवराई) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पाटोदा (जि.बीड) पोलीस ठाण्यात गत वर्षभरापासून प्रायोगिक तत्वावर संगणकीय तक्रार नोंद करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून तांत्रिक कर्मचारी उपलब्ध नसल्याने या कामात अडसर निर्माण झाल्याचे माहे जानेवारी, २०१६ च्या अंतिम सप्ताहात वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पोलीस ठाण्यात तांत्रिक कर्मचारी उपलब्ध करण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०२-०२-२०१७) : (१) व (२) सीसीटीएनएस प्रकल्पांतर्गत पोलीस ठाणे, पाटोदा, जिल्हा बीड येथे संगणकीय तक्रार (FIR) नोंद करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले असून पोलीसांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी संदर्भात मदत करण्यासाठी मे. विप्रो कंपनीचे हॅन्ड होल्डर कार्यरत आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**लातूर गुन्हे शाखेतील निलंबित पोलिस नाईक बालाजी रामराव नरहरि  
यांनी आत्महत्या केल्याबाबत**

(११) ४७२८१ (१७-०५-२०१६). श्री.अर्जुन खोतकर (जालना) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लातूर गुन्हे शाखेतील निलंबित पोलिस नाईक बालाजी रामराव नरहरि यांनी दिनांक २९ डिसेंबर, २०१५ रोजीच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पोलिसाने आत्महत्या करण्याची कारणे काय आहेत,



- (३) तसेच उक्त प्रकरणी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,  
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०८-२०१६) :** (१) हे खरे आहे.

(२) घरगुती जबाबदाराच्या कारणावरून दडपणाखाली वावरत होता. घरगुती जबाबदारीच्या मानसिक तणावामुळे आत्महत्या करण्यात आली असल्याचे निष्पन्न झाले.

(३) सदर प्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशन लातूर येथे आ.मृ.नं.६९/२०१५ कलम १७४ कि.प्रो.को प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. तपासात मयताने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त करण्यात आली असून त्यात त्यांनी माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नका मी स्वतः आत्महत्येचा निर्णय घेत आहे. माझ्या मृत्यूनंतर माझी संपत्ती अर्धी बायकोला व अर्धी भाऊ व बहिणीला द्या असे लिहिले होते.

(४) विलंब झालेला नाही.

**जामनेर (जि.जळगांव) शहराजवळील हिवरखेडा रस्त्यावर तलाठीच्या अंगावर गौण खनिजाने भरलेला ट्रक घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याबाबत**

**(१२) ५२९१७ (२०-०५-२०१६). श्री.गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जामनेर (जि.जळगांव) शहराजवळील हिवरखेडा रस्त्यावर महसूल विभागाच्या भरारी पथकातील महिला तलाठी सुजाता सांबारकर, मीनाक्षी पांडागळे, आदिंच्या अंगावर गौण खनिजाने भरलेला ट्रक घालण्याचा प्रयत्न केल्याचे माहे फेब्रुवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार सदरहू प्रकरणी दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०८-२०१६) :** (१) व (२) सदर प्रकरणी जामनेर, जि.जळगांव पोलीस ठाणे येथे तक्रार/गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. तसेच तहसिलदार जामनेर यांनी सदर घटना घडली नसल्याबाबत कळविले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**पंढरपूर फाटा, शिरवळ येथे जनावरांच्या चरबीची व मांसरहित बरगडयांची  
अवैध वाहतुक करणाऱ्यावर कारवाई करण्याबाबत**

(१३) ५३६५५ (२३-०८-२०१६). अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पंढरपूर फाटा, शिरवळ (जि.सांलापूर) येथे वाशीहून मिरजला निघालेल्या जनावरांच्या चरबीच्या गोण्या व मांसरहित बरगडयांची अवैध वाहतुक करणारा कंटेनर पकडण्यात आला असून सदर कंटेनरमधून १० टन माल जप्त करून चालकांसह दोघांना अटक करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३.) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०२-२०१७) :** (१) होय, हे खरे आहे.

सदर प्रकरणी चालक व अन्य एक व्यक्ती अशा दोघांना अटक करून त्यांच्याकडून ९ टन ९०० किलो माल जप्त करण्यात आला आहे.

(२) उक्त प्रकरणी आरोपींविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात भाग ६ गुरनं ३६/२०१६ महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९८५ कलम ५ (क), ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास अंतिम टप्प्यात आला असून आरोपींविरुद्ध सबळ पुरावा प्राप्त करून गुन्ह्याची निर्गती करण्यात येत आहे.

(३) विलंब झालेला नाही.

**मुंबईतील मालाड (पूर्व), गोकुळधाम येथील अब्दुल वहिद खान आणि शफीउल्ला खान यांनी  
खरेदी केलेल्या मालमत्तेचे अभिहस्तांतरण न करता फसवणूक केल्याबाबत**

(१४) ५३७२२ (२३-०८-२०१६). श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील मालाड (पूर्व), गोकुळधाम येथील सीएस क्रं.२६७, सीटीएस क्रं.६१० मधील अनुक्रमे ३७९१ व ८९४ चौ. मी. अब्दुल वहिद खान आणि शफीउल्ला खान यांनी खरेदी केलेल्या मालमत्तेचे, एफ.ई. दिनशा ट्रस्ट यांनी २४ वर्षांत अभिहस्तांतरण न करता फसवणूक केल्याप्रकरणी कुरार व्हिलेज पोलीस ठाण्यात दिनांक २८ एप्रिल, २०१६ रोजी तक्रार दाखल करूनही अद्याप यावर पोलीसांनी कोणतीच कारवाई केली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व त्यानुसार कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेन्द्र फडणवीस (२३-१२-२०१६) :** (१) या प्रकरणी अर्जदार श्री.अब्दुल वहिद खान यांचा तक्रार अर्ज दि.२७.०९.२०१६ रोजी कुरार पोलीस ठाणे येथे प्राप्त झाला असून सदर अर्जाची चौकशी चालू आहे.

(२) सदर अर्जाच्या चौकशीच्या अनुषंगाने अर्जदार अब्दुल वहिद खान व ट्रस्टच्या वतीने सुनील जैस्वाल यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.

तसेच अर्जदार यांना ट्रस्टकडून मिळालेली कागदपत्रे तसेच अर्जदार नावे ट्रस्टला मिळालेली कागदपत्रे ही टपाल तसेच कुरिअरमार्फत प्राप्त झाली असल्याने त्यातील पत्रावरील सहाया कोणी केल्या हे निश्चित समजून येत नाही. तसेच सदर कागदपत्रांवरील सहायांची पडताळणी हस्ताक्षर तज्जामार्फत करणे आवश्यक वाटल्याने यातील अर्जदारांचे सहायांचे नमुने व वादग्रस्त पत्रे हस्ताक्षर तज्जामाकडे तपासणी व अहवालाकरीता दि.१६.०७.२०१६ रोजी अति.मुख्य दस्तऐवज परीक्षक यांना पाठविण्यात आलेली आहेत. सदर बाबत अहवाल प्रलंबित आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील भांडुप, कांजूरमार्ग व कांदिवली चारकोप परिसरात  
मोठ्या प्रमाणात घरफोड्या झाल्याच्या घटनांबाबत**

(१५) ५४०३० (२३-०८-२०१६). श्री.अशोक पाटील (भांडुप पश्चिम), श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.नसीम खान (कांदिवली), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई उपनगरातील भांडुप, कांजूरमार्ग व कांदिवली चारकोप परिसरात १ मे ते १८ मे, २०१६ या कालावधीत मोठ्या प्रमाणात घरफोड्या झाल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे तसेच वाढत्या घरफोड्यांना प्रतिबंध व्हावा यासाठी पोलीसांनी कोणत्या उपाययोजना केल्या वा करण्यात येत आहेत,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेन्द्र फडणवीस (२३-१२-२०१६) :** (१) सदरहू प्रकरणी घरफोडीच्या नोंद गुन्ह्यांची सांख्यिकी माहिती खालीलप्रमाणे

अ.क्र.	पोलीस ठाणे	घरफोडीचे दाखल गुन्हे	उघडकीस आलेले गुन्हे	एकूण आरोपी अटक
१	भांडुप	०८	०६	१५
२	कांजूरमार्ग	०२	०२	०४
३	चारकोप	०३	०२	०४

(२) उपरोक्त घटनेप्रकरणी १ मे ते १८ मे, २०१६ या कालावधीत एकूण १३ घरफोडीचे गुन्हे नोंद करण्यात आले असून त्यातील १० गुन्हे उघडकीस आले आहेत व त्यात एकूण २३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच अद्याप उघडकीस न आलेले गुन्हे उघडकीस आणण्याकरिता कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे.

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात घरफोडीच्या घटना घडण्यास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीकोणातून आवश्यक ते उपक्रम सतत राबविण्यात येत असतात. प्रत्येक पोलीस ठाण्यातील बिनतारी संदेश वाहने, बीट मार्शलस तसेच बीट मधील अधिकारी व अंमलदार यांना त्यांचे पोलीस ठाणे हद्दीत दिवसा व रात्री परिणामकारक गस्त घालण्याबाबतच्या सक्त सूचना देवून आदेशित करण्यात आले आहे. तसेच, घरफोडीच्या गुन्ह्यांतील अभिलेखावरील आरोपींची सतत तपासणी करून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येते. त्याचप्रमाणे या आरोपींच्या तपासणीत त्यांचा वारंवार गुन्ह्यात सहभाग आढळल्यास त्यांना फेर अटक करून त्यांच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते, घरफोडीचे गुन्हे घडू नयेत म्हणून पोलीस ठाणे हद्दीतील मोहल्ला कमिटी, शांतता समिती, महिला दक्षता समिती, जेष्ठ नागरिकांच्या व विविध हौसिंग सोसायटींच्या बैठका घेऊन लोकांना वारंवार घरफोडी गुन्हेगारांच्या कार्यपध्दतीबद्दल माहिती देण्यात येते व जनजागृती करण्यात येते. त्याचप्रमाणे बृहन्मुंबईतील पोलीस ठाणे हद्दीत मोक्याच्या व गर्दीच्या ठिकाणी बॅनर लावूनही जनजागृती करण्यात येत आहे. तसेच घरफोडीच्या गुन्ह्यांत वेळोवेळी अटक आरोपींची अधिक चौकशी करून त्यांचा इतर गुन्ह्यांतील सहभाग तपासून व त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून मा.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येते व अशा आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी म्हणून प्रयत्न करण्यात येतात.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

#### मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राऊंडला भंगार माफियांनी आग लावल्याबाबत

(१६) ५४११३ (२३-०८-२०१६). श्री.अशोक पाटील (भांडूप पश्चिम), श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल), श्री.अजय चौधरी (शिवडी), श्री.अतुल सावे (औरंगाबाद पूर्व), श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यातील लोखंड, पितळ आणि इतर धातूंच्या वस्तूसाठी भंगार माफियांनी डम्पिंग ग्राऊंडला आग लावल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर आगीप्रकरणी शिवाजीनगर पोलीसांनी दोघा मुख्य आरोपींना अटक केली असून आतापर्यंत गत आठ दिवसात पोलीसांनी १५ जणांना अटक केली असल्याचेही माहे एप्रिल, २०१६ दरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त भंगार माफियांवर तसेच आरोपींवर पोलीसांनी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-१२-२०१६) : (१) व (२) होय. हे खरे आहे.

(३) सदर प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गु.र.क्र.१२३/१६ भा.दं.वि.कलम ४३५, ४२७ अन्वये एकूण १५ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमूद गुन्ह्यातील १५ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध मा.न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. सदर गुन्हा न्यायप्रविष्ट आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**'आयआयएमयुएन' ने मुंबईत आयोजित केलेल्या परिसंवादामध्ये सामिल झालेल्या  
विद्यार्थ्यांनी पुलाव खाल्याने झालेली विषबाधा**

(१७) ५४१५८ (२३-०८-२०१६). श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आयआयएमयुएन ने दिनांक १४ एप्रिल, २०१६ रोजी भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कायमचे स्थान मिळण्यासाठी मुंबईत आयोजित केलेल्या परिसंवादामध्ये सामिल झालेल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या जेवणातील पुलाव खाल्याने विषबाधा झाल्या प्रकरणी मुंबईतील ताडदेव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर विषबाधा प्रकरणी पोलीसांनी चौकशी करून कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-१२-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून ताडदेव पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र.१४५/१६ भा.दं.वि.कलम २७३, ३३८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नमूद गुन्हा तपासाधिन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील कलिना विभागाकरिता नवीन पोलीस स्थानक स्थापन करण्याबाबत**

(१८) ५४२०७ (२३-०८-२०१६). श्री.संजय पोटनीस (कलिना) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील वाकोला पोलीस स्थानक अंतर्गत विमानतळ, मुंबई विद्यापीठ, मिलिटरी कॅम्प, एम.एम.आर.डी.ए. मुंबई, अग्निशमन दल हेड क्वार्टर, फोरेनसिक सायन्स लॅबोरेटरी, मिठी नदी सारखे अत्यंत महत्वाचे व अतिसंवेदनशील विभाग येत असल्यामुळे कलिना विभागाकरिता नवीन पोलीस स्थानक स्थापन करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक १९ फेब्रुवारी, २०१६ रोजी वा त्या सुमारास मा.मुख्यमंत्री महोदयांना तसेच पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांना पत्रव्यवहार करून मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त पोलीस स्थानक अंतर्गत अंदाजे २० लक्ष लोकसंख्या असून बहुतांश झोपडपट्टीचा विभाग येत असल्यामुळे उक्त विभागात नविन पोलीस स्थानक उभारण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०२-०१-२०१७) :** (१) व (२) हे खरे आहे.

पोलीस दलातील पदनिर्मितीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील वाकोला पोलीस ठाण्याचे विभाजन करून 'गोळीबार पोलीस ठाणे' निर्माण करण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी शासनास सादर केला आहे. सदर प्रस्ताव वित्त विभागाच्या मान्यतेस्तव सादर करण्यात आला असता त्यावर वित्त विभागाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडून माहिती मागविण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मोहल्ला जेटी, होडखाड भोईवाडी जेटी (ता.खेड) येथे वस्तीला जोडणारे रस्ते  
नसल्याने गैरसोय होत असल्याबाबत**

(१९) ५४४५१ (२३-०८-२०१६). **श्री.भास्कर जाधव (गुहागर) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मोहल्ला जेटी, होडखाड भोईवाडी जेटी (ता.खेड) या ठिकाणी जोड रस्ते नाहीत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर रस्त्यांसाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी यांचेकडून दिनांक १९ मे २०१६ रोजी वा त्या सुमारास मा. मुख्यमंत्री यांचेकडे करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०१-१२-२०१६) :** (१) व (२) होय, हे खरे आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक १९.३.२०१५ रोजी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डकडे मागणी केली होती.

(३) होडखाड भोईवाडी जेटी (ता.खेड) येथे जोडरस्ता तयार करण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या सन २०१६-२०१७ च्या अर्थसंकल्पात मंजूर केला आहे. सदर कामाचे रु.२०.०० लक्ष इतक्या किंमतीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून काम हाती घेण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**अंबरनाथ (जि.ठाणे) तालुक्यातील वाहतूक पोलीस नियंत्रण शाखेत कर्मचारी वाढवून देणेबाबत**

(२०) ५४७७३ (२३-०८-२०१६). श्री.किसन कथारे (मुरबाड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अंबरनाथ (जि.ठाणे) तालुक्यातील वाहतूक पोलीस नियंत्रण शाखेच्या अखत्यारीत चार पोलीस स्टेशन असून तेथे फक्त १३ कर्मचारी कार्यरत असल्याचे माहे मे, २०१६ रोजी वा त्या दरम्यानच्या कालावधीत निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अंबरनाथ-बदलापूर असे दोन स्वतंत्र युनिट करण्याबाबत तसेच कर्मचारी वाढवून देणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०२-०१-२०१७) :** (१) ठाणे पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ-४ अंबरनाथ वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत अंबरनाथ, शिवाजीनगर, बदलापूर (पूर्व), बदलापूर (पश्चिम) या चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील वाहतूकीचे नियमन केले जाते. माहे मे, २०१६ मध्ये सदर वाहतूक नियंत्रण शाखेमध्ये पोलीस निरीक्षक दर्जाचे प्रभारी अधिकारी, ०१ पोलीस उपनिरीक्षक व १८ पोलीस कर्मचारी नेमणूकीस होते.

(२) अंबरनाथ वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यक्षेत्रात अंबरनाथ व कुळगांव-बदलापूर अशा दोन नगरपरिषदा येतात. सदर परिसरातील नागरीकांच्या दळणवळणासाठी उपनगरी लोकलचे अंबरनाथ व बदलापूर असे रेल्वे स्टेशन आहेत. रेल्वे स्टेशन व लगत जवळपासच्या शहरी भागातील प्रवाशांचे दळणवळणाचे साधन म्हणून अॅटो रिक्शा व दुचाकी वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. यास्तव रेल्वे स्टेशन व परिसरात वाहतुकीचे नियमन करण्याची आवश्यकता असल्यामुळे सदर परिसरामध्ये दैनंदिन कर्मचारी नेमण्यात येतात. अंबरनाथ व बदलापूर रेल्वे स्टेशन लगतचा परिसर सोडल्यास उर्वरीत भाग हा ग्रामीण असून तेथे नागरीकरण होत आहे. भविष्यात तेथील वाहतूक स्थितीवर अंबरनाथ युनिट मधून बदलापूर साठी स्वतंत्र वाहतूक शाखा निर्माण करण्यात येवू शकते. परंतु सद्यस्थितीत स्वतंत्र युनिट निर्माण करण्याची आवश्यकता नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**कोल्हापूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यात येणार असल्याबाबत**

(२१) ५४९७९ (२३-०८-२०१६). श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावडा रोडवरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यात येणार आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू कार्यालय सुरु करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (०२-०१-२०१७) : (१) पासपोर्ट कार्यालय पुणे यांनी जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील नागरीकांसाठी कोल्हापूर येथे पासपोर्ट सेवा केंद्र (PSK) सुरु करण्याकरीता जागेची मागणी केली आहे.  
(२) व (३) या प्रकरणी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर यांना जागा उपलब्ध करून देणेबाबत जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना कळविले आहे.

**राज्यातील पोलीसांविरुद्धच्या तक्रारीसंदर्भातील प्राधिकरण कार्यान्वीत करण्याबाबत**

(२२) ५५७५६ (२३-०८-२०१६). श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.नारायण पाटील (करमाळा), डॉ.संजय रायमुलकर (मेहकर), श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी), श्री.सुभाष साबणे (देगलूर), श्री.अनिल बाबर (खानापूर), श्री.उल्हास पाटील (शिरोळ), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्री.प्रकाश फातर्पकर (चेंबूर), श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला), श्री.शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील पोलीसांविरुद्धच्या तक्रारीसंदर्भात राज्यस्तरीय व जिल्हानिहाय प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेतलेला असतांना अद्याप प्राधिकरण कार्यान्वीत नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,  
(२) असल्यास, राज्य पोलीस तक्रार निवारण प्राधिकरण व जिल्हा पोलीस तक्रार निवारण प्राधिकरण तातडीने स्थापन करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,  
(३) तसेच सदर प्राधिकरणाची कार्यक्षमता व स्वरूप काय आहे व सदर प्राधिकरणाच्या कामास प्रत्यक्षात केव्हा सुरुवात होणार आहे ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (०२-०१-२०१७) : (१) अंशतः खरे आहे.

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे कार्यालयीन कामकाज सुरु झाले आहे. विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणे कार्यान्वीत करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

(२) राज्य स्तरीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचे कार्यालयीन कामकाज कूपरेज टेलिफोन एक्सचेंज, महर्षि कर्वे रोड, मुंबई येथे सुरु करण्यात आले आहे.

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणावरील अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्तीबाबतचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.

(३) महाराष्ट्र पोलीस अधिनियम, (१९५१ चा २२) मधील प्रकरण २ अ अंतर्गत कलम २२ प (२) अन्वये राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.

अ)	उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश	अध्यक्ष
ब)	विशेष पोलीस महानिरिक्षक दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसेल असा, नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेला पोलीस अधिकारी	सदस्य



क)	नागरी समाजातील मान्यवर व्यक्ती	सदस्य
ड)	राज्य शासनाच्या सचिव दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसलेला एक निवृत्त अधिकारी	सदस्य
इ)	अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसलेला अधिकारी	सदस्य सचिव

कार्यकक्षा :- १) स्वतःहून किंवा एखादी बळी पडलेली व्यक्ती किंवा तिच्या कुटुंबातील सदस्य किंवा तिच्या वतीने इतर कोणतीही व्यक्ती. २) राष्ट्रीय किंवा राज्य मानवी हक्क आयोग आणि ३) पोलीस यांच्याकडून एखाद्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध १) पोलीस कोठडीतील मृत्यू २) भारतीय दंड संहितेच्या कलम ३२० खाली व्याख्या केल्याप्रमाणे गंभीर दुखापत ३) बलात्कार किंवा बलात्कार करण्याचा प्रयत्न ४) विहित केलेली कार्यपध्दती न अनुसरता केलेली अटक किंवा स्थानबध्दता ५) भ्रष्टाचार ६) बलादग्रहण (खंडणी उकळणे) ७) जमीन किंवा घर बळकावणे आणि ८) ज्यामये कायद्याच्या कोणत्याही तरतुदींचे गंभीर उल्लंघन किंवा कायदेशीर प्राधिकराचा दुरुपयोग याचा अंतर्भाव असेल अशी इतर कोणतीही बाब यासंबंधात प्राप्त झालेल्या तक्रारीवर चौकशी करणे तसेच कोणत्याही व्यक्तीस, प्राधिकरणाच्या मते, चौकशीच्या विषयवस्तुशी उपयुक्त, किंवा संबध्द होऊ शकेल अश्या मुद्यावर किंवा बाबींवर माहिती पुरविण्यासाठी फर्मावणे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चा २२ मधील प्रकरण २ अ अंतर्गत कलम २२स (२) अन्वये विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे :-

अ)	निवृत्त प्रधान जिल्हा न्यायाधीश	अध्यक्ष
ब)	पोलीस अधीक्षकांच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसलेला नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेल्या एखादा अधिकारी	सदस्य
क)	पोलीस उप आयुक्त (मुख्यालय)	सदस्य
ड)	नागरी समाजातील मान्यवर व्यक्ती	सदस्य
इ)	पोलीस उप अधीक्षकांच्या दर्जाचा किंवा त्याचा समतुल्य दर्जाचा अधिकारी	सदस्य सचिव

कार्यकक्षा :- राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाप्रमाणे आहे.

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे कार्यालयीन कामकाज सुरु झाले आहे. मा.अध्यक्ष व सदस्य यांनी दिनांक २ जानेवारी, २०१७ पासून पदभार स्विकारला आहे.

विभागीय तक्रार पोलीस प्राधिकरणावरील अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर केला आहे. सादर प्रस्तावास मान्यता प्राप्त झाल्यानंतर विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणे लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात येतील.

**मुंबई सेंट्रल येथील टॉवरमध्ये लिफ्ट पडून झालेल्या अपघातात  
शाळकरी मुलासह दोघांचा झालेला मृत्यू**

(२३) ५६६३३ (२४-०८-२०१६). श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदीर टॉकीजच्या परिसरात टॉवरमध्ये गाडी पार्किंग करीत असताना लिफ्ट पडून झालेल्या अपघातात एका शाळकरी मुलासह दोघेजण ठार झाल्याचे दिनांक २० एप्रिल, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर घटनेची शासनामार्फत चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-१२-२०१६) : (१) व (२) होय, हे खरे आहे.

परंतु गाडी पार्किंग करताना लिफ्ट पडली नसून, अल्पवयीन शाळकरी मुलगा याने त्यांच्या वाहन चालकांच्या ताब्यात असलेली मोटार कार MH-०१ BK-१६८, मोकळ्या जागेत शिकत असतांना दुसऱ्या मजल्यावरील कारलिफ्टला कारणे ठोकर मारली असल्यामुळे अपघात झाला.

अल्पवयीन मुलाकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतांना ही त्यांने अविचाराने हयगीयीने वाहन चालवून अल्पवयीन मुलगा व वाहन चालकाचा अपघाता प्रकरणी मृत्यू झाला आहे.

सदरहू घटनेप्रकरणी आर्थिक मदतीबाबत कोणताही प्रस्ताव न आल्याने मयत इसमांच्या कुटुंबियांना मदत केली नाही. तसेच याबाबतचा तपास पूर्ण करून मा.न्यायालयात अॅबेट समरी अहवाल सादर करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग उड्डाणपूलाच्या खाली पाथर्डी-चौफुली येथे  
सिग्नल यंत्रणा तातडीने सुरु करण्याबाबत**

(२४) ५६८७३ (२४-०८-२०१६). श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली), श्री.राजाभाऊ (पराग) वाजे (सिन्नर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग उड्डाणपूलाच्या खाली पाथर्डी-चौफुली येथे बसविण्यात आलेली सिग्नल यंत्रणा अद्यापही सुरु करण्यात आली नसल्याने तेथे छोटे-मोठे अपघात घडत असल्याचे माहे मे, २०१६ च्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त सिग्नल यंत्रणा सुरु न करण्याची कारणे काय आहेत,  
(३) असल्यास, सदर सिग्नल यंत्रणा तातडीने सुरु करण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,  
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२८-११-२०१६) :** (१) सिग्नल यंत्रणा अद्याप सुरु करण्यात आलेली नाही हे खरे आहे. तथापि, पर्यायी उपाय म्हणून या उड्डाणपुलाच्या खाली पाथर्डी ते आंबड बाजुस बॅरकेटींग करून दोन्ही बाजुचे वाहतूक व्यवस्थित केली असल्याने वाहतूकीस अडथळा होत नाही. त्यामुळे अपघातामध्ये घट झालेली आहे. सन २०१६ या वर्षात फक्त एक अपघात झाला असून तो वाहनचालकाच्या चुकीमुळे झालेला आहे. या ठिकाणी पोलीस कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत.

(२) व (३) या महामार्गावर सिग्नलच्या ठिकाणी सर्व बाजुचे सर्विसरोड येऊन मिळतात. सर्विसरोड दुहेरी वापरासाठी असल्याने या मार्गावर एक ते दिड किलोमीटर रस्त रुंदिकरण करून त्यास दुभाजक टाकणे आवश्यक आहे तसेच पुलाखाली तीन ते चार मिटरवर दुभाजक टाकणे आवश्यक असून सिग्नलच्या ठिकाणी सर्व्हिस रोडसाठी टुवे सिग्नल यंत्रणा बसविणे आवश्यक आहे. तसेच एमआयडीसीकडून येणाऱ्या मार्गावर आंबेडकर पुतळ्या जवळील काही अतिक्रमणे हटवून आंबेडकर पुतळ्याची साईज कमी करणे आवश्यक आहे. गरवारे टी पाईटकडून येणारा सर्व्हिस रोड सिग्नल जवळ आल्यानंतर या ठिकाणचे सिग्नल खांब स्थलांतर करून त्रिकोणी आयलॅंडची साईज पाच ते सात फटापर्यंत कमी करणे आवश्यक आहे.

उपरोक्त मुद्द्यांबाबतची उपाययोजना करून मुंबई आग्रा रोड पाथर्डी फाटा सिग्नल चालु करण्याबाबत प्रकल्पसंचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना कळविण्यात आले आहे.

याबाबतची पुर्तता होताच सदर सिग्नल यंत्रणा सुरु करण्याची तजविज ठेवली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

#### ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात विविध गुन्हे घडल्याबाबत

(२५) ५७५८५ (२३-०८-२०१६). श्री.संजय केळकर (ठाणे), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे शहरात माहे जानेवारी ते एप्रिल, २०१६ या कालावधीत ३५ खून, ७४ स्त्रीयावरील अत्याचार, २२८ दरोडे, १५२ विनयभंग, १०६८ चोऱ्या व १२० दंगली झाल्याची नोंद पोलीस दफ्तरी झाली असून अन्य गुन्हे धरून शहरात चार महिन्यात ४ हजार ९८२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर गुन्हे रोखण्यासाठी शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (०५-१०-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयात सन २०१६ जानेवारी ते एप्रिल अखेर व जानेवारी ते एप्रिल, २०१५ अखेर पावेतोची तफावत पाहता सन २०१६ मध्ये गुन्हे घडण्याचे प्रमाण घटल्याचे दिसून येत आहे.

अ.क्र.	खून	स्त्रियांवरील अत्याचार	दरोडे	जबरी चोरी	विनयभंग	चोऱ्या	दंगली	एकूण
२०१६	३५	७४	११	२२८	१५२	१०६८	१२०	४९८२
२०१५	३५	१००	१७	५१८	२३६	१२३८	१४२	६०३५

(२) ठाणे पोलीस आयुक्त परिसरात गुन्हे रोखण्यासाठी हद्दीत ठिकठिकाणी अचानक नाकाबंदी, कॉबिंग ऑपरेशन केले जाते. तसेच मॉल, मार्केट गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील/गणवेशातील पोलीसांची गस्त, मोबाईल पेट्रोलिंग, बिट मार्शल पेट्रोलिंग सतत चालू ठेवली जाते. त्याचप्रमाणे मोहल्ला कमीटी मिटींग आयोजित करून नागरीकांना जागरूक व सतर्क राहणेबाबत जनजागृती केली जाते. तसेच रेकॉर्ड वरिल गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई केली जाते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

अंधेरी, डी.एन. नगर (मुंबई) येथे नोकरी देण्याचे अमिष दाखवून घेतलेले पैसे परत मागणाऱ्या तरुणीला व तिच्या आईला मारहाण करण्यात आल्याबाबत

(२६) ५८०१६ (२३-०८-२०१६). श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अंधेरी, डी.एन. नगर (मुंबई) येथे नोकरी देण्याचे अमिष दाखवून घेतलेले पैसे परत मागणाऱ्या तरुणीला व तिच्या आईला प्लेसमेंट मालकाने मारहाण केल्याचे दिनांक १० मे, २०१६ रोजी वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी डी.एन.नगर पोलीस ठाणे, अंधेरी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, नोकरी देण्याचे अमिष दाखविणारे असे अनेक प्लेसमेंट मुंबईत असून दररोज अनेक तरुण-तरुणींची फसवणूक होत असून याबाबत शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-१२-२०१६) :** (१) व (२) होय. तथापि सदर घटना दि.०७.०५.२०१६ रोजी घडलेली आहे.

(३) या प्रकरणातील फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दा.नौ.नगर पो.स्टे. येथे गु.र.क्र. ३१८/१६ भादंवि कलम ३५४, ३३७, ३३८, ३४१, ५०९, ३२३, ३४ अन्वये ३ आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हा तपासाधीन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपूर येथील सिताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये आरोपीने गळफास लावून आत्महत्या केल्याबाबत**

**(२७) ५८०६२ (२३-०८-२०१६).** श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य), श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम), श्री.कृष्णा खोपडे (नागपूर पूर्व), श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर येथील सिताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये राकेश शेषराव मेंढे या आरोपीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिनांक ४ जून, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी केली आहे काय, चौकशीत काय निष्पन्न झाले व त्यानुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२५-११-२०१६) :** (१) हे खरे आहे.

(२) व (३) सदर प्रकरणी मर्ग क्रमांक ३७/१६ कलम १७४ सी.आर.पी.सी. अन्वये दाखल करून पोलीस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर युनिट, नागपूर यांचेमार्फत तपास करण्यात येत आहे. पोलीस कोठडीतील मृत्यू टाळण्याकरीता तसेच सदर मृत्यूचे प्रमाण कमी करण्याकरीता मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना शासन परिपत्रक, गृहविभाग क्रमांक: सीआरटी/०६१४/६८४/प्र.क्र.०२/पोल-१४, दिनांक २० जून, २०१६ अन्वये सर्व संबंधित पोलीस यंत्रणांस देण्यात आल्या आहेत.

**ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण परिसरात ८७ मुले बेपत्ता असल्याबाबत**

**(२८) ५८०८६ (२३-०८-२०१६).** श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण परिसरात गत ५ वर्षांत तब्बल ८७ मुले बेपत्ता असल्याची माहिती सदर मुलांचा शोध घेण्यासाठी माहे एप्रिल मध्ये राबविण्यात आलेल्या ऑपरेशन मुस्कान अंतर्गत दिनांक ३ मे, २०१६ रोजी वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०१-२०१७) :** (१) होय, हे खरे आहे. ठाणे ग्रामीण जिल्ह्यातून सन २०११ ते माहे ऑगस्ट, २०१६ चे दरम्यान एकूण १६९० मुले हरविलेली होती. त्या मुलांचा शोध घेता त्यापैकी एकूण १५९१ मुले मिळून आलेली असून अद्यापपर्यंत ९९ मुले मिळून आलेली नाहीत.

(२) सदरहू प्रकरणी ठाणे ग्रामीण जिल्ह्यात दिनांक १.७.२०१५ ते ३०.६.२०१६ या कालावधीत ऑपरेशन मुस्कान, ऑपरेशन स्माईल ही मोहीम ४ टप्प्यात राबविण्यात आली आहे. या मोहीमांमध्ये एकूण २९ मुली व २५ मुले अशी एकूण ५४ हरविलेल्या (बेपत्ता) मुलांचा शोध लावण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील वांदे-कुर्ला संकुल सायबर पोलिसांकडे आलेल्या तक्रारीनुसार डेबीट आणि क्रेडीट कार्ड फसवणूकीच्या गुन्ह्यात लाखो रुपयांची फसवणूक झाल्याबाबत**

**(२९) ५८१८२ (२४-०८-२०१६). श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील वांदे-कुर्ला संकुल सायबर पोलिसांकडे आलेल्या तक्रारीनुसार सन २०१४ ते माहे मार्च, २०१६ या कालावधीत डेबीट आणि क्रेडीट कार्ड फसवणूकीच्या गुन्ह्यात लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, क्रेडीट कार्ड फसवणूक करणाऱ्यांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) तसेच सायबर क्राईमचे गुन्हे कमी करण्यासाठी कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०२-२०१७) :** (१) सायबर पोलीस ठाण्यात डेबीट आणि क्रेडिट कार्ड फसवणूकीचे खालीलप्रमाणे नोंद / उघड झालेले गुन्हे.

सन २०१४		सन २०१५		सन २०१६	
नोंद	उघड	नोंद	उघड	नोंद	उघड
०१	०१	३०	०९	०८	०२

(२) उघडकीस आलेल्या गुन्ह्यातील आरोपीतांचे विरुद्ध मा.न्यायालयात दोषरोप पत्र दाखल करण्यात आले आहे.

(३) सायबर क्राईमचे गुन्हे कमी करण्यासाठी शाळा, कॉलेज तसेच जनमानसात अभिनव उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील दादर येथील सिव्हीक सेंटर इमारतीतील अनधिकृत बांधकामास भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) दिल्याप्रकरणी अभियंत्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत**

(३०) ५८३५६ (२३-०८-२०१६). श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील दादर येथील सिव्हीक सेंटर इमारतीत सीएस क्र. ४,१/४ व १/५ हे बांधकाम अनधिकृत असूनही सदर इमारतीला पालिकेच्या बांधकाम विभागातील अभियंत्यांनी भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) दिले असल्याचे माहे मे, २०१६ च्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी पालिकेच्या पाच अभियंत्यांविरुद्ध आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीअंती दोषी असणाऱ्या अभियंत्यांवर, विकासकावर व वास्तुविशारदावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-१२-२०१६) : (१) व (२) होय, हे खरे आहे.

(३) व (४) सदर प्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाणे येथे गु.र.क्र.१३१/१६ भा.दं.वि. स. कलम ४६५, ४६७,४६८, ४७१, ४७२,३४,१६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्या संबंधित कागदपत्र पडताळणी व साक्षीदार पडताळणी पूर्ण होताच कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील सुरक्षा रक्षक मंडळाची फसवणुक करणाऱ्या सुरक्षा रक्षक जामीनीवर असतांना उत्तर प्रदेशात पळून गेला असल्याबाबत**

(३१) ५८४११ (२३-०८-२०१६). श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील सुरक्षा रक्षक मंडळाची फसवणुक करून ९ बेरोजगारांची ४ लाख ३० हजारांची फसवणुक करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला न्यायालयाने जामीन मंजूर करतांना आठवड्यातून ३ दिवस सांताक्रुझ पोलीस ठाण्यामध्ये हजेरी लावण्याचे आदेश दिले असून माहे एप्रिल महिन्यापासून सदर सुरक्षा रक्षक हजेरी न लावताच उत्तर प्रदेश मध्ये पळून गेला असल्याचे पोलीसांना माहिती असूनही त्यांनी सदर सुरक्षा रक्षकाचा जामीन रद्द करणेबाबत न्यायालयात अर्ज दाखल केला नसल्याचे माहे मे, २०१६ च्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश असतांनाही उक्त आरोपीची केस डायरीत नोंद नसून त्यातील काही रकाने मोकळे सोडलेले दिसून आल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-१२-२०१६) :** (१) व (२) सदरहू घटनेसंदर्भात एका इसमाने दिलेल्या तक्रारीवरून सातांकुझ पोलीस ठाणे येथे दि.०५.०१.२०१६ रोजी गु.र.क्र.१०/२०१६ कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

सदरहू आरोपीस मा.न्यायालयात आदेशान्वये जामीन मंजूर केला असता प्रकरणी प्रत्येक सोमवार, बुधवार व शुक्रवारी हजेरी देणे आदेशीत असताना आरोपीने केवळ १६ पैकी ४ दिवस पोलीस ठाणेस हजेरी दिली.

वरील गुन्ह्याचा तपास पुर्ण करून मा.न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे.

- (३) आरोपीचा जामीन रद्द करण्यासाठी मा.न्यायालयात अहवाल सादर करण्यात येत आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**मलकापूर, बांबवडे (ता.शाहुवाडी, जि.कोल्हापूर) येथील  
राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी होत असलेबाबत**

- (३२) ५८५५४ (२४-०८-२०१६). श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहुवाडी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मलकापूर, बांबवडे (ता.शाहुवाडी, जि.कोल्हापूर) येथून कोल्हापूर-रत्नागिरी हा महामार्ग जातो हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर महामार्गावरून बॉक्साईटचे ट्रक, मालवाहतूक ट्रक व अन्य प्रकारची वाहनांची सातत्याने वर्दळ असते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर वाहतुकीमुळे व रस्त्याच्या दुतर्फी असलेले विक्रेते यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच बनली असून वाहनधारकांना व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, चौकशी करून सदर महामार्गावर वाहतूक कोंडी रोखण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२८-११-२०१६) :** (१) होय.

(२) होय.



(३) या ठिकाणी असलेला कोल्हापूर रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्ग हायवे अॅथॉरिटी यांच्या अखत्यारीत आहे. हा रस्ता सुमार तिस फुट असून रस्त्याच्या कडेला पुर्विपासुन अतिक्रमणे आहेत त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते तथापि, तेथे बसलेले भाजी विक्रेते यांना समुपदेशन करून त्यांना बाजारपेठेत विक्रीसाठी ठरवून जागा देण्यात आली आहे त्यामुळे सद्या वाहतुकीची कोंडी होत नसल्याचे दिसून आले आहे. तसेच या ठिकाणी वाहतूक नियमन करण्यासाठी पोलीस नेमण्यात येत असून वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.

(४) या महामार्गावर वाहतूक कोंडी रोखण्यासाठी शाहुवाडी पोलीस स्टेशन खालीप्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.

अ) बांबवडे व मलकापूर येथे वाहतूक नियमन करण्यासाठी पोलीस तैनात करण्यात येऊन त्याच्याकडून वाहतूकीवर नियंत्रण करण्यात येत आहे.

ब) बांबवडे येथे पद पथावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांचे ग्रामपंचायतीच्या मार्केटमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे.

क) कोल्हापूर-रत्नागिरी या महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असणारी अतिक्रमणे काढण्याबाबत कार्यकारी अभियंता कोल्हापूर यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

ड) या महामार्गावर बॅक्सव्हॉलची वाहतूक करणारे ट्रक एका पाठोपाठ न सोडता त्यामध्ये अंतर ठेवण्याबाबत व या ट्रकांच्या चालकांना मार्गदर्शन करण्यासाठी सूरक्षा रक्षक नेमण्याबाबत हिंदाल्को कंपनी, धोपेश्वर यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

इ) बांबवडे येथे काही ठिकाणी नो पार्किंग करून लावण्यात आले असून जानेवारी, २०१६ ते ऑगस्ट, २०१६ अखेर वाहतूकीची कोंडी न होण्यासाठी एकूण ४१८ दुचाकी वाहनावर तसेच ६८ चारचाकी वाहनांवर कारवाई करून रुपये ५५७००/- इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

#### आदिवासी कुटुंबाची जमिनी एका खाजगी विकासकाने हडपण्याचा केलेला प्रयत्न

(३३) ५८६८४ (१२-०८-२०१६). अॅड.गौतम चाबुकस्वार (पिंपरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील अंधेरी मधील सर्वे क्र. ५९ अ, हिस्सा क्र. २, सर्वे क्र. ६० न.भू.कं. ३६५, १ ते ६ या जागेवर राहत असलेल्या लिला लालू वैजल या आदिवासी कुटुंबाच्या जमिनीवर एका खाजगी विकासकाने दिनांक ४ ऑगस्ट, २०१५ रोजी स्वतःच्या नावाचा फलक लावल्याची बाब मा.आदिवासी विकास मंत्री, राज्यमंत्री, राज्यपाल व मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दिनांक २६ ऑगस्ट, २०१५ रोजी सदर कुटुंब आज्ञाद मैदान, मुंबई येथे उपोषणास बसले होते, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त बाब १ व २ नुसार चौकशी करण्यात आली आहे काय,

- (४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने या प्रकरणातील दोषी आढळलेल्या व्यक्तींवर कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, होत असलेल्या दिरंगाईची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०२-०१-२०१७) :** (१) होय.

(२) होय.

(३) होय.

(४) अर्जदार व खाजगी विकासक यांच्यामधील वादग्रस्त फलक लावल्याबाबतचे प्रकरण हे दिवाणी स्वरूपाचे असून ते लघुवाद न्यायालय येथे न्यायप्रविष्ट आहे. याबाबत अर्जदारास पोलीसांनी कळविले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

---

**मंत्रालयातील गृह विभागातील उपसचिवास लाच घेतांना अटक करण्यात आल्याबाबत**

(३४) ५८७४१ (२३-०८-२०१६). श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ली), श्री.हरिष पिंपळे (मुर्तिजापूर), श्री.प्रकाश आंबिटकर (राधानगरी), डॉ.संजय रायमुलकर (मेहकर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मंत्रालयातील गृह विभागातील उपसचिव संजय खेडेकर यांना दिनांक १९ मे, २०१६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालय परिसरात पाच हजार रुपयांची लाच घेतांना अटक केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत चौकशी केली आहे काय, असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व त्यानुषंगाने संबंधित दोषीवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) उक्त प्रकरणी चौकशी अद्याप पूर्ण झाली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०१-२०१७) :** (१) होय.

(२) श्री.संजय खेडेकर यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई येथे क्र.३४/२०१६ कलम ७,१३ (१) (ड) सह १३ (२) भ्र.प्र.अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. श्री.खेडेकर यांना अटकेत ठेवल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दि.१९.०५.२०१६ (म.नं) पासून शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

(३) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तपास चालू असून अंतिम टप्प्यात आहे.

---

**मुंबईतील म्हाडाची बनावट वेबसाईट बनवून फसवणूक केल्या प्रकरणी तपास करण्याबाबत**

(३५) ५८७५० (२४-०८-२०१६). श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील म्हाडाची बनावट वेबसाईट बनवून लोकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी सायबर पोलीसांकडे केलेल्या तक्रारीचा तपास पूर्ण झाला आहे काय,  
(२) असल्यास, तपासाचे निष्कर्ष काय आहेत, तपासाचे निष्कार्णानुसार संबंधितांविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,  
(३) अद्याप तपास पूर्ण झाला नसल्यास, विलंबाची कारणे क्य आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२६-१२-२०१६) :** (१) नाही. तपास अंतिम टप्प्यात आहे.

(२) व (३) सदर प्रकरणी सायबर पोलीस ठाणे येथे गुन्ह्याची नोंद (क्र.२१/१५) करण्यात आली असून, कलम ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४७१ भादंवि, सह कलम ४३ (अ), ६६ (क), ६६ (ड) मा.तं.अधि.२००८ अन्वये गुन्ह्याची नोंद घेतली आहे. श्री.राजेशकुमार सुमेरसिंह तेवतिया, व २७ वर्षे यास दिनांक २३.४.२०१५ रोजी अटक करण्यात आली आहे. नमूद गुन्ह्यात प्राप्त पुरावे व कागदपत्रांची छाननी करून अंतिम दोषारोपपत्र सादर करण्यात येत आहे.

**राज्यातील पोलीस खात्यांतर्गत परीक्षा घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती देण्याची प्रक्रिया बंद असल्याबाबत**

(३६) ५९२१९ (२३-०८-२०१६). श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.अजित पवार (बारामती), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील पोलीस खात्यांतर्गत परीक्षा घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती देण्याची प्रक्रिया बंद असल्याने हजारो पोलीस कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहत असल्याचे माहे जून, २०१६ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,  
(२) असल्यास, सन २०१३ मध्ये पोलीस खात्यांतर्गत परीक्षा घेऊन १९०० पोलीस कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने पदोन्नती देण्यात आली मात्र त्यानंतर सदर प्रक्रिया बंद करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,  
(३) असल्यास, सदर प्रक्रिया सुरु करण्याबाबत वारंवार मागणी केली जात आहे, हे ही खरे आहे काय,  
(४) असल्यास, सदर प्रकरणी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,  
(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२५-११-२०१६) :** (१), (२), (३) व (४) प्रस्तुत प्रकरण मा.उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्यामुळे पोलीस कर्मचा-यांना कायमस्वरूपी बढती देण्याबाबत कार्यवाही करण्यात आलेली नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**रोळ तालुक्यातील (जि.कोल्हापूर) शिरोळ ठाण्याच्या अखत्यारित येणाऱ्या  
गावाची रचना चुकीची असल्याबाबत**

(३७) ५९३३३ (२६-०८-२०१६). श्री.उल्हास पाटील (शिरोळ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शिरोळ (जि.कोल्हापूर) तालुक्यातील शिरोळ ठाण्याच्या अधिकार कक्षेत नृसिंहवाडीसह १५ गावे, जयसिंगपूर ठाण्यात ११ गावे, कुरुंडवाड ठाण्यात उर्वरित २५ गावांच्या समावेश असून नवी शहापूर ठाणे हद्दीत यद्रावचा समावेश असून नृसिंहवाडी पोलिस दूरक्षेत्र कुरुंडवाड शहराला जवळ असलेल्या शिरोळ पोलिस ठाण्याला संलग्न आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पोलिस ठाण्याच्या अखत्यारित येणाऱ्या गावाची रचना चुकीच्या पध्दतीने केली असल्यामुळे पोलिसांसह नागरिकांची गैरसोय होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०१-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

नृसिंहवाडी पोलीस दूरक्षेत्र कुरुंडवाड शहराजवळ असलेल्या शिरोळ पोलीस ठाण्याला संलग्न आहे.

(२) व (३) पोलीस ठाणे/दूरक्षेत्राची निर्मिती करताना संबंधित पोलीस ठाणे व दूरक्षेत्राच्या हद्दीमध्ये येणा-या ग्रामपंचायतीकडून हरकत नसलेबाबतचा ठराव प्राप्त करून घेऊन तसेच प्रशासकीय कामकाज, भौगोलिक दृष्टीकोन, कायदा व सुव्यवस्था, गंभीर गुन्हे अथवा जातीय दंगल घडल्यास अशा ठिकाणी वेळेत पोहचून पुढील अनर्थ टाळण्याच्या दृष्टीने गावाचे हद्दीचे विभाजन/रचना करून पोलिस ठाणे/दूरक्षेत्राची निर्मिती करण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडून शासनास सादर केला जातो. त्यानंतर सदर प्रस्तावास मान्यता देवून त्याबाबतची अधिसूचना प्रसिध्द केली जाते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मोताळा (जि.बुलडाणा) येथे पोलीस चौकी निर्माण करण्याबाबत**

(३८) ५९३४६ (२४-०८-२०१६). श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलडाणा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मोताळा (जि.बुलडाणा) येथे नव्याने नगर पंचायत निर्माण झालेली असून १७ हजार लोकसंख्या असतांनाही शहरात पोलीस चौकी नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शहरातील गुन्हाचे प्रमाण प्रति महिना किमान १५ गुन्हे ऐवढे असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मोताळा येथे पोलीस चौकी सुरू करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (२२-१२-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) मोताळा गावाला लगतच बोराखेडी हे गाव असून बोराखेडी येथे सन १९३१ पासून पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात आलेले आहे. मोताळा ह्या गावात नव्यानेच नगर पंचायत निर्माण झालेली आहे. बोराखेडी येथे पोलीस ठाणे कार्यान्वित असल्यामुळे व मोताळा हे गाव बोराखेडी ठाण्याच्या हद्दीजवळ असल्याने मोताळा येथे स्वतंत्र पोलीस चौकी सुरु करण्यात आलेली नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**वसई (जि.पालघर) तालुक्यातील अर्नाळा किल्ल्यांच्या परिसरात हातभट्टीच्या दारुची अवैध निर्मिती व विक्री होत असल्याबाबत**

(३९) ६००१७ (२३-०८-२०१६). श्री.विलास तरे (बोईसर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वसई (जि.पालघर) तालुक्यातील अर्नाळा किल्ल्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर हातभट्टीच्या दारुची निर्मिती केली जात असून तयार झालेल्या दारुची वाहतूक बोटीतून व छोट्या होडीतून खुलेआम सुरु असून या अवैध धंद्याकडे पोलिसांचे तसेच उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, हातभट्टीच्या दारुची अवैध निर्मिती व विक्री बंद करण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (२३-१२-२०१६) : (१) नाही.

(२) या प्रकरणी सुरु असलेले अवैध गावठी दारुचे व्यवसाय समुळ नष्ट करून त्यांचेवर मुंबई दारुबंदी अधिनियमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तसेच ज्या-ज्या इसमावर २ किंवा त्यापेक्षा अधिक अवैध दारु व्यवसायानुषंगाने अपराध नोंदीत असतील त्यांचेवर मु.पो.अधिनियम कलम ९३ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करणेबाबत आदेश देण्यात आले आहेत. तसेच बोटीव्दारे वाहतूक करत असताना मिळून आल्यास यथोचित कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे वेळोवेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे समवेत संयुक्तरित्या अवैध दारु विक्री/वितरण व साठ्यावर कार्यवाही चालु आहे.

तसेच परिसरातील अवैध गावठी दारु विक्री करणारे इमस अगर व्यक्तीची माहिती गुप्तरीत्या कळविण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजे मांडवी (ता.वसई, जि.पालघर) येथे स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्याबाबत**

(४०) ६०९७६ (२४-०८-२०१६). श्री.हितेंद्र ठाकूर (वसई) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे मांडवी (ता.वसई, जि.पालघर) येथे स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्याचा परिपूर्ण प्रस्ताव दिनांक २३ फेब्रुवारी, २०१५ रोजी पोलीस अधीक्षक, पालघर ह्यांनी शासनाकडे सादर केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रस्तावावर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०१-२०१७) : (१) व (२) पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या पदनिर्मितीच्या दुस-या टप्प्यामध्ये पोलीस अधीक्षक, पालघर यांच्या आस्थापनेवरील विरार पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन मांडवी पोलीस ठाणे निर्माण करण्याच्या प्रस्ताव दिनांक २८.९.२०१५ पत्रान्वये शासनास सादर केला आहे. सदर प्रस्तावावर वित्त विभागाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडून माहिती मागविण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मलवडी, कुळजाळी, टाकेवाडी (ता.माण, जि.सातारा) या गावांमध्ये**

**बेकायदा दारु व मटका व्यवसाय सुरु असल्याबाबत**

(४१) ६२२०३ (२४-०८-२०१६). श्री.जयकुमार गोरे (माण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मलवडी, कुळजाळी, टाकेवाडी (ता.माण, जि.सातारा) या गावांमध्ये महिलांनी दारु बंदी करण्याचा निर्णय घेतला असतांना गावात परमिट रुम सुरु करण्यात आले असून पुन्हा बेकायदेशीर दारु विक्री होत असल्याबाबत तक्रारी आल्या आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, बेकायदा दारु व मटका व्यवसायचे पोलीसांना हप्ते मिळत असल्यामुळे पोलीस कारवाई करित नसल्याने महिला व ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०२-२०१७) : (१) व (२) हे खरे नाही.

मलवडी, कुळजाळी, टाकेवाडी या गावांमध्ये परमिट रुम सुरु करण्यात आलेले नाही. मात्र बेकायदेशीर दारु विक्रीबाबत तोंडी तक्रार प्राप्त झाल्या आहेत.

(३) मलवडी, कुळजाळी, टाकेवाडी या गावांमध्ये बेकायदेशीर दारु विक्री करणाऱ्या इसमांवर सन २०१५ मध्ये दारुबंदी कायद्याखाली ६ केसेस करून ६ इसमांना अटक करण्यात आलेली

आहे. तसेच चालू वर्षी सन २०१६ मध्ये दारुबंदी कायद्याखाली मलवडी गावात १, कुळकजाई गावात १ व टाकेवाडी गावात १ अशा ३ केसेस करून ३ इसमांना अटक करण्यात आलेली आहे. अवैध दारु व मटका व्यवसायाबाबत गोपनियरित्या माहिती प्राप्त करून अशा अवैध धंद्यांचे तात्काळ समुळ उच्चाटन करण्याची दक्षता घेण्यात येत आहे.

(४) विलंब झालेला नाही.

**पानगाव आणि नळेगाव (जि. लातूर) येथील स्वतंत्र ठाण्याचा प्रस्ताव प्रलंबित असल्याबाबत**

(४२) ६२३३० (२३-०८-२०१६). श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लातूर जिल्ह्यातील पोलीस दफ्तरी संवेदनशील म्हणून नोंद असलेल्या पानगाव आणि नळेगावच्या स्वतंत्र पोलीस ठाण्याचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे माहे मे, २०१६ दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पोलीस ठाण्याच्या प्रस्तावावर शासनाने निर्णय घेवून त्यांना मंजूरी देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०१-२०१७) : (१) व (२) पानगाव, ता.रेणापूर, जि.लातूर येथे पोलीस ठाणे निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक, लातूर यांनी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयास सादर केला आहे. सदर प्रस्तावातील त्रुटीच्या अनुषंगाने पोलीस महासंचालक कार्यालयाने पोलीस अधीक्षक, लातूर यांच्याकडून माहिती मागविली आहे.

राज्य पोलीस दलामधील पदनिर्मितीच्या चौथ्या टप्प्यात नळेगाव येथे पोलीस ठाणे निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. सदरस्थितीत पदनिर्मितीच्या दुस-या टप्प्यास मान्यता देण्याची बाब प्रस्तावित आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला एकाही संशयितावर**

**गुन्हा सिध्द न करता आल्याबाबत**

(४३) ६२५३९ (२४-०८-२०१६). श्री.भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपूर), श्री.संग्राम थोपटे (भोर) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंध विभागाला चालू वर्षाच्या कारवाईत एकाही संशयितावर सबळ पुराव्या अभावी गुन्हा सिध्द करता न आल्यामुळे यावर्षी २९ संशयितांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, लाचखोरीचे गुन्हे सिध्द होण्याकरिता सबळ पुरावे गोळा करण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२१-११-२०१६) :** (१) मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागात यावर्षी माहे मे, २०१६ पर्यंत केलेल्या कारवाईत एकूण ४५ गुन्हे नोंद करण्यात आले असून, त्यापैकी २ गुन्ह्यांमध्ये मा.विशेष न्यायालय, मुंबई येथे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सदर गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत. उर्वरित ४३ गुन्हे तपासाधीन आहेत.

सन १९९६ ते २०१४ या कालावधीत दोषारोपपत्र दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये मा.विशेष सत्र न्यायालयाने जानेवारी ते मे, २०१६ या कालावधीत एकूण २९ केसमध्ये निकाल दिलेला असून त्यामधील ४४ आरोपीपैकी ३८ आरोपंना दोषमुक्त केले असून ६ आरोपींना गुन्ह्यातून मुक्त केलेले आहे.

(२) व (३) आतापर्यंत मा.न्यायालयाने दिलेल्या न्याय निर्णयाचा अभ्यास करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दोषसिध्दीच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

१) लाचेच्या सापळा प्रकरणात आरोपी लोकसेवक व तक्रारदार यांच्यात लाचेच्या व्यवहारासंबंधी होणारे संभाषण हिजिटल व्हाईस रेकॉर्डमध्ये ध्वनीमुद्रित करण्यात येऊन ते तपासणीसाठी न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे पाठविण्यात येते. हे संभाषण संबंधित तपासी अधिकारी स्वतः करतात.

२) खटल्यातील दोषसिध्दीचे प्रमाण वाढविण्यासाठी दोषारोप गुणवत्ता तपासणीकरीता गृह विभाग शासन निर्णय दि.२०.५.२०१५ अन्वये संनियंत्रण समितीची स्थापन करण्यात आली आहे.

३) संचालक, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा यांचा ध्वनी मुद्रण तपासणी अहवाल कलम २९३ फौजदारी दंड प्रक्रिया संहितामध्ये नमूद असलेल्या सहाय्यक संचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची पदनाम व सहीने प्राप्त करून घेण्याबाबत कळविण्यात आले आहे व त्याप्रमाणे कार्यवाही होत आहे.

४) सर्व तपासी अधिकारी व त्यांचेसोबतचे अंमलदार यांना न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे डिजिटल व्हाईस रेकॉर्डर हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

५) लाचेचा सापळा गुन्ह्यांच्या पंचनामादरम्यान त्रुटी राहू नयेत व त्यांचा प्रतिपक्षास फायदा होऊ नये म्हणून विविध कार्यालयीन आदेश/परिपत्रके काढण्यात आली आहेत.

६) पैरवी अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली असून ते खटल्यादरम्यान पंच व साक्षिदारांना उपस्थित ठेवून मार्गदर्शन करतात.



पोलीस लॉकअप मध्ये किंवा तुरुगात होणाऱ्या आरोपींच्या मृत्यू प्रकरणी न्याय  
दंडाधिकऱ्यांमार्फत चौकशी होणेबाबत

(४४) ६२६१२ (२४-०८-२०१६). श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अतुल भातखळकर (चांदिवली पूर्व), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.समीर कुणावार (हिंगणघाट), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.डी.एस.अहिरे (साक्री) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पोलीस लॉकअप मध्ये किंवा तुरुगात होणाऱ्या आरोपींच्या मृत्यू प्रकरणी सुधारित फौजदारी दंड संहितेन्वये न्याय दंडाधिकऱ्यांमार्फत चौकशी होणे बंधनकारक असताना राज्यात या प्रक्रियेनुसार चौकशी होत नसल्याने सदर प्रकिया सहा आठवड्यांच्या आत करण्याचे आदेश दिनांक ५ मे, २०१६ रोजी मा.उच्च न्यायालयाने शासनास दिले आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने सदर निर्देश जारी केले आहेत काय,
- (३) नसल्यास, होणाऱ्या विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०२-०१-२०१७) : (१) हे खरे आहे.

(२) होय.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पैठण (जि.औरंगाबाद) येथील संत एकनाथ महाराज देवस्थान जवळ  
पोलीस स्टेशनची निर्मिती करणेबाबत

(४५) ६२८८८ (२३-०८-२०१६). श्री.संदीपानराव भुमरे (पैठण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पैठण (जि.औरंगाबाद) येथे संत एकनाथ महाराज या प्रसिद्ध देवस्थानात दर महिन्याच्या शुद्ध एकादशी यात्रेत सुमारे एक लाख भाविक दर्शन घेत असून दर वर्षी नाथषष्टीस १५ दिवसांच्या यात्रेत सुमारे १० लाख भाविक सदर ठिकाणी जमत असून वेळोवेळी विविध उत्सवाचे वेळी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांचे दागिने पळविणे, पाकीटमारी, भुरट्या चोऱ्या आदी अनेक गुन्ह्यामध्ये लक्षणीय वाढ झाली असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी मंदिर परिसरात यापूर्वीच पोलीस स्टेशन मंजूर असून सदर पोलीस स्टेशनची निर्मिती करण्याची नागरिक व भाविकांनी वारंवार मागणी केलेली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०१-२०१७) :** (१) पैठण पोलीस ठाणे हे पैठण या ठिकाणापासून सुमारे ५०० मीटरच्या अंतरावर आहे. पैठण येथे श्री.संत एकनाथ महाराज यांचे समाधी मंदीर असून तेथे महिन्याच्या एकादशी यात्रेत सुमारे ५० ते ६० हजार भाविक व नाथषष्ठी उत्सवात सुमारे १० ते १२ लाख भाविक समाधीचे दर्शन घेण्यासाठी असतात. सदर कालावधीत मंदीराच्या ठिकाणी पैठण पोलीस ठाण्यातर्फे मंदीर चौकी व यात्रा चौकी अशा दोन चौक्या उभारून त्या ठिकाणी चोवीस तास पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येतात. यात्राकाळात भुरट्याचोरीचे प्रकार, पाकीटमार इत्यादी घटना घडू नये यासाठी पेट्रोलिंग व फिक्स पॉइंट लावण्यात येतात. तसेच नाथ मंदिरात व परिसरात सी.सी.टी.व्ही.कॅमेरे असल्याने घडणा-या गुन्ह्यांवर आळा बसला आहे.

(२) मंदिर संस्थानाच्या वतीने मंदिर परिसरात पोलीस चौकीची मागणी केली आहे.

(३) पैठण पोलीस ठाणे हे नाथ मंदिर परिसरापासून सुमारे ५०० मीटरच्या अंतरावर असल्याने त्याठिकाणी नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्याची आवश्यकता नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**वर्सावा, अंधेरी (प), मुंबई येथील जानकीदेवी पब्लिक स्कूल  
या संस्थेविरोधात कारवाई करण्याबाबत**

**(४६) ६३३८१ (२३-०८-२०१६).** डॉ.भारती लव्हेकर (वर्सावा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वर्सावा, अंधेरी (प), मुंबई येथील सर्व्हे क्रमांक १२० येथे कांदळवन तोडून त्या ठिकाणी सिमेंटचे पेवर ब्लॉक बसवून पर्यावरण कायद्याचा भंग केल्याबाबत जानकीदेवी पब्लिक स्कूलच्या विरोधात तहसिलदार अंधेरी यांच्या वतीने वर्सावा पोलीस स्टेशन मध्ये दिनांक १६ मे, २०१६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच सदरच्या जमिनीचा उपयोग स्कूलबस उभ्या करण्यासाठी व शाळेचे कार्यक्रम घेण्यासाठी वापर करून म्हाडाच्या अटी व शर्तीचा भंग करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, गुन्हा दाखल होऊन सुद्धा संबंधीत संस्थेविरोधात कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-१२-२०१६) :** (१) व (२) होय, हे खरे आहे.

जानकीदेवी स्कूलचे चेअरमन श्री.नरेंद्र वर्मा यांच्या विरुद्ध वर्सावा पोलीस ठाण्यात गुरक्र.३९/१६ कलम १५ (१)(२) पर्यावरण संरक्षण कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

(३) व (४) जानकीदेवी स्कुलचे चेअरमन श्री.नरेंद्र वर्मा यांना सदर गुन्ह्यात अटक करून त्यांचे विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मोहा (ता.कळंब, जि.उस्मानाबाद) येथील शेतकऱ्याने सावकाराच्या अत्याचाराला कंटाळून केलेली आत्महत्या**

(४७) ६६१११ (०२-१२-२०१६). श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग), श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.मधुकरराव चव्हाण (तुळजापूर), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.क्षितीज ठाकूर (नालासोपारा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मोहा व उंबरा (ता.कळंब, जि.उस्मानाबाद) या गावात बेकायदा सावकारी करणाऱ्या पप्पू चंदर मडके या सावकाराने अनिल मुटकुळे या शेतकऱ्याला दिलेल्या १००० रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात २२ हजार रुपयाची परत फेड करूनही व्याजाची रक्कम दिली नाही म्हणून बेदम मारहाण करून गटारीचे पाणी पाजल्याने तो अपमान सहन न झाल्याने सदर शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार दोषी आढळून आलेल्या विरूद्ध कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१३-१२-२०१६) : (१) शेतकऱ्याने १००० हजार रुपये कर्ज सावकाराकडून घेतले होते. परंतु, २२ हजार परतफेड केल्याची घटना खरी नाही. तसेच, व्याजासह रक्कम न दिल्याच्या कारणामुळे आरोपींनी सदर शेतकऱ्यास मारहाण केल्याची घटना सत्य आहे. परंतु गटारातील पाणी प्यायला लावले हे खरे नाही. सदर शेतकऱ्यास झालेल्या मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने आत्महत्या केल्याची घटना खरी आहे. सदर आत्महत्येच्या घटनेबाबत कळंब पोलीस स्टेशन येथे अ.मृ. क्र. ३०/१६ कलम १७४ दंड प्रक्रिया संहिता प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

(२) होय.

(३) सदर प्रकरणी मयताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून कळंब पोलीस स्टेशन येथे गु. र. क्र. १६८/२०१६ भा.द.वि. कलम ३०६, ३४ सह कलम ३९ महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर प्रकरणी ३ आरोपींना अटक करण्यात आली असून सर्व अटक आरोपी जामीनावर आहेत. सदर गुन्ह्याचे दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मौजे भांबोरा (ता.कर्जत, जि.अहमदनगर) येथील शाळकरी मुलीवर  
बलात्काराचा प्रयत्न करण्यात आल्याबाबत

(४८) ६६२२२ (०२-१२-२०१६). श्री.अजित पवार (बारामती), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), श्री.भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपूर), श्री.विजय वडेडीवार (ब्रम्हपूरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मौजे भांबोरा (ता.कर्जत, जि.अहमदनगर) या गावातील काही तरुणांनी शाळकरी मुलीस पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना माहे जुलै, २०१६ मध्ये व त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणी कारवाईसाठी आलेल्या पोलिसांपैकी काही पोलीस मद्यपान करून आल्याचे आढळल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी तीन आरोपींसह तिघा पोलिसांनाही ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठेवले होते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनामार्फत चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार सदर घटनेतील दोषींवर तसेच मद्यपान केलेल्या पोलीसांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१३-१२-२०१६) : (१) होय,

(२) अंशतः खरे आहे,

ग्रामस्थांनी तीन आरोपींसह तीन पोलीस व एक पोलीस मित्र यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठेवले होते. परंतु, उक्त पोलीसांचे वैद्यकीय तपासणीत त्यांनी मद्यपान केलेले नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

(३) मुलीची छेड काढून विनयभंग प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस स्टेशन गुरनं.। १८३/२०१६ भादंवि कलम ३५४, ३५४(अ), ३५४(ब), ५०६(२), ३४ व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम ७, ८, ११(४), १२ प्रमाणे दि.३०.७.२०१६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्यातील पाचही आरोपींना अटक करण्यात आले असून, यातील आरोपी नं.२, ३,४ (विधी संघर्षीत बालक) यांना मा.बाल न्यायालयात हजर केले आहे. आरोपीविरुद्ध दि.६.९.२०१६ रोजी मा.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

पोलीसांना कोंडून ठेवल्याच्या घटनेवरून कर्जत पोलीस स्टेशन गुरनं.। १८५/२०१६ भादंवि कलम ३५३, ३३२, ३४१, ३४२, १४३, १४७, १४८, १४९ सार्वजनिक मालमत्ता संपत्ती नुकसान प्रतिबंधक कायदा कलम ६, ७ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१)(३)/१३५

प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील एकूण ४७ आरोपी व त्यांच्याबरोबर गावातील १०० ते १२५ लोक होते. गुन्ह्याचा तपास सुरु आहे. उक्त पोलीस कर्मचारी यांना दि.२९.७.२०१६ रोजी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, राशिन, ता.कर्जत व प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, नाशिक यांच्याकडील प्राप्त दाखल्यांनुसार त्यांनी मद्यपान केलेले नसल्याबाबत अहवाल प्राप्त झाल्याने सदर पोलीस कर्मचाऱ्यांना दि.७.९.२०१६ रोजी निलंबनातून मुक्त करण्यात आले आहे. (४) प्रश्न उद्भवत नाही.

**चर्चगेट (मुंबई) येथील रेशनिंगमधील विलास किसन सोसे यांना लाच घेताना  
ठाणे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याबाबत**

(४९) ६९०४८ (१९-११-२०१६). श्री.सरदार तारासिंह (मुलुंड), श्री.शरददादा सोनावणे (जुन्नर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चर्चगेट (मुंबई) येथील रेशनिंग कार्यालयामधील विलास किसन सोसे यांना ५ लाख रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने अटक करून दिनांक १६ सप्टेंबर, २०१६ रोजी वा त्या सुमारास वर्तकनगर पोलीस ठाण्यात त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विलास सोसे यांना अटक केल्यानंतर त्यांच्या घराच्या झाडतीमध्ये लाखो रुपयांची रोकड, काही किलो चांदी तसेच १०० ते १५० तोळे सोने, पत्नी, मुलगा व स्वतःच्या नावावर लाखो रुपयांच्या फिक्स डिपॉझिट, नवी मुंबई व इतरत्र खरेदी केलेल्या सदनिका इ. स्वरूपाची लाखो रुपयांची बेहिशोबी मालमत्ता तपासात निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१३-१२-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) अटक केल्यानंतर आरोपी लोकसेवक श्री. सोसे यांच्यावर दाखल नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांच्या घराच्या झाडतीमध्ये रोख रक्कम रुपये ३६,९७,७३०/- सोन्याचे ३० तोळे ७ ग्रॅम वजनाचे दागिने, विविध बँक खात्यातील एकूण शिल्लक रक्कम रु. १४,४४९/-, विविध बँकेच्या फिक्स डिपॉझिट रु. ३,२०,२४५/-, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र व किसान विकास पत्रामधील गुंतवणूक एकूण रु. ८५०००/- तसेच ठाणे येथील राहाते घर व त्याव्यतिरिक्त दोन सदनिका व एल.आय.सी पॉलिसीबाबतचे कागदपत्रे अशी मालमत्ता असल्याचे निदर्शनास आले आहे.

(३) व (४) याप्रकरणी वर्तकनगर पोलीस स्टेशन, गुन्हा रजि. नंबर ९१/२०१६ लाचलूचपत प्रतिबंधक अधिनियम, १९८८ चे कलम ७, १३(१)(ड) सह १३(२) प्रमाणे दि. १६.०५.२०१६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला व सदर गुन्ह्यात विलास सोसे यांना त्याचवेळी अटक

करण्यात आली. तसेच त्यांना नियंत्रक शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी अटक केलेल्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून वरील प्रमाणे निदर्शनास आलेल्या लमत्तेबाबत उघड चौकशी चालू आहे.

### नाशिक शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याबाबत

(५०) ६९९०४ (०९-११-२०१६). श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक शहरासह जिल्ह्यात गत काही दिवसापासून तलवारी, धारदार कोयते आणि गावठी कट्ट्यांचा वापर करून खंडणी उकळणे, लुटमार करणे आणि कट्टे, पिस्तुलांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीचे प्रमाण व वापर वाढले असल्याचे माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, माहे १ जानेवारी ते ८ जुलै, २०१६ मध्ये नाशिक शहरात ३,३९,२४५ किंमतीचे १० देशी कट्टे, ९ पिस्तुल व ३५ काडतुसे पोलिसांनी जप्त केले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त सर्व प्रकारामुळे जिल्ह्यातील नागरिकांत भितीचे वातावरण पसरले असल्याने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शासनामार्फत कोणत्या उपाययोजना केल्या वा करण्यात येत आहेत,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-१२-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) नाशिक शहरात १ जानेवारी ते ८ जुलै पावेतो १८ देशी कट्टे, ५ पिस्तुल व ३६ काडतुसे असे एकूण किंमत रु.४,०६,५२५/- चे जप्त केले असून त्यात एकूण ५२ आरोपीतांवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली असून मा.न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले आहे.

(३) नाशिक शहरात पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या कडून वेळोवेळी परीसरातील नागरीकांच्या कॉन्स मिटींग, सोसायटी मिटींग, मोहल्ला कमिटी, पोलीस मित्र समिती, झोपडपट्टी पंचायत इत्यादी विविध अभिवन योजना राबविण्यात येवून नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात येते.

आयुक्तालय हद्दीत ऑपरेशन ऑल आऊट, कॉम्बीग ऑपरेशन, झोपडपट्टी चेकींग व नाकाबंदी राबविण्यात येते. तसेच जेलरिलीज, हिस्ट्रीशिटर्स आरोपी चेक करण्यात येतात. रेकॉर्डवरील गुन्हेगार नियमितपणे चेक करण्यात येवून तसेच क्रियाशील गुन्हेगाराचा शोध घेवून कायदेशीर कारवाई करण्यात येते.

वि.स. २७४ (३९)

सन २०१४ ते आजपावेतो महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५६ व ५७ प्रमाणे ८२ इसमावर तडीपार आदेश पारीत करण्यात आलेले आहेत. तसेच महाराष्ट्र झोपडपट्टी दादा व हातभट्टीवाले औषधी द्रव्य विषय गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणेबाबत अधिनियम अन्वये १ इसमावर कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच मोका कायद्यांतर्गत एकूण ३० आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे.

नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे नागरीकांचे सुविधेसाठी ९७६२१००१०० नंबरचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. तसेच जास्तीत जास्त पोलीस मित्र तयार करून त्यांच्याकडून गुन्हेगारावर कायद्याचा परिणामी पोलीसांचा वचक राहणेसाठी कामकाज करून घेण्यात येत आहे.

(४) विलंब झालेला नाही.

विधान भवन :  
मुंबई.

डॉ. अनंत कळसे  
प्रधान सचिव,  
महाराष्ट्र विधानसभा.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.